# JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

INTERIM CORPORATE OFFICE: PLOT NO.106, SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2575626 • FAX: +91-124-2574327

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN: L27201MH1983PLC233813

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

Limited

#### **E-Communication**

JDIL/SECT/2023-24

10<sup>th</sup> July, 2023

BSE Ltd

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Security Code: 511034

ii-400 001 Exchange Plaza, C-1, Block-G

Bandra-Kurla Complex

Bandra (E), Mumbai – 400 051

Security Code: JINDRILL

**National Stock Exchange of India** 

Sub: Intimation regarding Notice given to Shareholders and published in the

newspaper

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47(3) read with Schedule III of SEBI (Listing, Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Company hereby informs that a Notice to Shareholders has been published in "Financial Express" (English newspaper), "Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper) on 6<sup>th</sup> July, 2023 pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Rule 6 of Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and as amended from time to time.

We would also like to inform you that as per Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, we have also sent individual notices, to the shareholders who have not claimed dividend for the last seven consecutive years and whose shares are liable to be transferred to the De-mat Account of IEPF Authority during the financial year 2023-24.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully.

For Jindal Drilling and Industries Limited

Pawan Kumar Rustagi Chief Financial Officer

Encl.- Copy of Newspaper advertisement





TEL: +91-22-26592889, 26592892, 26592894 • FAX: +91-22-26592630

REGD. OFFICE: PIPE NAGAR, VILLAGE-SUKELI, N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 (MAHARASHTRA)

TEL: +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX: +91-02194-238513

MEMBER: INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA



# ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED (A Govt. of Assam Public Limited Company)

# TENDER NOTICE No. 23/03

The Chief General Manager (PP&D), APDCL requests for proposals from experienced and eligible Consultants/ Analytical (Electrical) Engineering Solution Firms through this Request for Proposal (RFP) to participate in the bidding and selection process for appointment of Consultant for Preparation of a Detailed System Study Report of the Sub-transmission and Distribution Network of APDCL including network simulation and design using suitable and updated software along with handhold training to the APDCL officials for continuously conducting the network study.

for download in www.apdcl.org and www.assamtenders.gov.in as mentioned hereunder.

Tender publishing and download start date & time	10-07-2023	12:00 Hours
Last date for submitting Pre-bid queries	20-07-2023	17:00 Hours
Pre-Bid meeting date & time	22-07-2023	12:30 Hours
Bid submission start date and time	25-07-2023	10:00 Hours
Last date of Bid Submission	14-08-2023	17:00 Hours
Bid opening date & time	17-08-2023	14:00 Hours

Sd/- Chief General Manager (PP&D), APDCL

Please pay your energy bill on time and help us to serve you better!

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("Management Rules") read regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Company has completed sending postal ballot notices on Wednesday 5th July 2023 by email to all the member whose names appeared as members/beneficial owners in the Company's register of members /record: for the physical shareholders as maintained by the KFin Technologies Limited 'RTA/KFin' and will depositories for Demat i.e National Securities Depositories Limited "NSDL" and Central Depositor Services (India) Limited "CDSL" on Friday June 30, 2023, for seeking approval by means of Posta Ballot by voting through electronic means ("remote e-voting") process for the following matters:

Item no. Description of the Ordinary Resolution

Re-appointment of Mr. Manoj Kumar Rustagi (DIN:07742914) as a Whole-Time Director of

In accordance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020, Circular No. 10/2021 dated June 23, 2021 20/2021 dated December 8, 2021, Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to a "MCA Circulars"), Government of India hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballo forms and prepaid business reply envelope will not be sent to the members. The communication of the assent or dissent of the Members would take place through remote e-voting system only.

Equity shares held by them on Friday June 30, 2023 (end of the day) being the 'cut-off-date' fixed fo this purpose. Any member who is not a member on 'cut-off-date' should treat this notice for information purpose only. In compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the

Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended Members have been provided with facility to cast their vote electronically through the e-voting services provided by NSDL on all resolutions set forth in the Notice. The e-voting portal will be open for voting from Thursday, July 6, 2023 (9:00 a.m. IST) to Friday August

4, 2023 (5:00p.m. IST) (both days inclusive). During this period, Members of the Company, holding

vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The said postal ballot notice has been sent electronically to those members of the Company whose Email IDs are registered with the Depository Participant(s)/ Depositories/Registrar and Share Transfe

Agent of the Company i.e. KFin Technologies Limited The Notice of the Postal Ballot can be downloaded from the Company's website viz www.shivacement.com, website of Stock Exchange i.e BSE at www.bseindia.com and on website of

The voting rights of members shall be in proportion of the shares held by them in the paid up equitshare capital of the Company as on 30th June 2023 as per the Register of Members/Beneficiary position

The Board has appointed Mr. Sunil Agarwal (Membership No. 8706 and Certificate of Practice No.3286) Practicing Company Secretary, Proprietor of M/s. Sunil Aganwal & Co., as Scrutinizer for conducting the Postal Ballot/E-voting in a fair and transparent manner.

Members holding shares in physical mode and whose email address is not registered with Company and RTA, may register the same by completing their KYC in terms of SEBI circular No. SEBI/HO. MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023. Members may download KYC forms by sending an email to the Company on cs@shivacement.com and KFin Technologies Limited or einward.ris@kfintech.com . Members whose shares are in demat mode may approach their depositor

the Company's website viz www.shivacement.com as well as on the website of NSDI www.evoting.nsdl.com and will also be communicated to the stock exchange i.e BSE a www.bseindia.com within two working days from the date closure of e-voting.

Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in

For Shiva Cement Limited Place: Sundargarh Date: 5th July, 2023



#### MAHARASHTRA SEAMLESS LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY) Registered Office.: Pipe Nagar, Village - Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad - 402126,

Maharashtra; CIN: L99999MH1988PLC080545 Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram-122 003; Tel.: 02194-238511;

Website: www.jindal.com E-mail: secretarial@mahaseam.com

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time.

the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address.

The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to Demat account of IEPF Authority on its website at https://www.jindal.com to verify the details of

an application to the Company/Registrar by 15th October, 2023 for claiming the unpaid dividend of FY 2015-16 so that their shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if no claim/ application is received by the Company or the Registrar by the aforesaid date, the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any further notice.

Shareholders may also note that both the unpaid/unclaimed dividend following the procedure prescribed under the Rules.

share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as sufficient information and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the Demat Account of IEPF Authority pursuant to the Rules. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the

at the Corporate office at Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 or email at secretarial@mahaseam.com or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit - MAHARASHTRA SEAMLESS LIMITED), Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110055.

We hereby further request to all the shareholders to please update their email ID, present Address, Bank Account detail, Nomination and

them in Demat mode or b) with Company's RTA, by submitting Forms ISR-1, ISR-2, SH-13/ SH-14/ ISR-3 (as applicable), if the shares are held by them in Physical mode, in case they have not updated the said details/information.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED Sd/-

Ram Ji Nigam Company Secretary

Place: Mumbai

Date: 5th July, 2023

#### JINDAL DRILLING & INDUSTRIES LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402126, Maharashtra CIN: L27201MH1983PLC233813

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram - 122 003; Tel.: 02194-238511 E-mail: secretarial@jindaldrilling.in; Website: www.jindal.com

NOTICE TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address.

The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to Demat account of IEPF Authority on its website at https://www.jindal.com to verify the details of unclaimed dividends and shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority.

In view of the above, all such shareholders are requested to make

an application to the Company/Registrar by 15th October, 2023 for claiming the unpaid dividend of FY 2015-16 so that their shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if no claim/ application is received by the Company or the Registrar by the aforesaid date, the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any further notice.

Shareholders may also note that both the unpaid/unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after

whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as sufficient information and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the Demat Account of IEPF Authority pursuant to the Rules. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF Authority.

Corporate office at Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 or email at secretarial@iindaldrilling.in or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit - JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED), Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110055. We hereby further request to all the shareholders to please update

their email ID, present Address, Bank Account detail, Nomination and a) with their respective Depository Participants, if shares are held by

them in Demat mode or b) with Company's RTA, by submitting Forms ISR-1, ISR-2, SH-13/ SH-14/ ISR-3 (as applicable), if the shares are held by them in Physical mode, in case they have not updated the said details/information. For JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

Gurugram 05th July, 2023



Pawan Kumar Rustagi Chief Financial Officer



# CIN: L15400GJ1990PLC014265

Tel. No.: 0268 2551381/82; Fax: 0268 2682565068; E-mail: info@adf-foods.com; Website: www.adf-foods.com

INFORMATION REGARDING 33RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") FACILITY / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") Members may please note that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through VC / OAVM on Wednesday, 09th August, 2023 at 04:00 p.m. (IST), without the physical presence of the Members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made there under and Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 10/2022 lated 28th December, 2022 along with all other relevant circulars, issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and circular issued by SEBI dated 5th January, 2023 along with other applicable circulars ssued in this regard (hereinafter collectively referred to as "SEBI Circulars") to transact the businesses as set out in the Notice convening the 33rd AGM.

n accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice of the 33rd AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only by electronic node to those Members whose e-mail addresses are registered with the Company

Members may note that the Notice of the AGM and Annual Report will also be available on the Company's website at www.adf-foods.com and the same can also be accessed from the websites of the Stock Exchanges where the securities of the Company are listed i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively and on the website of Link Intime India Private Limited, the agency engaged by the Company for providing e-voting facility and for conducting the AGM hrough VC/OAVM, at www.instavote.linkintime.co.in

entitlement of Members to dividend, recommended by the Board of Directors of the Company, for the Financial Year ended 31st March, 2023. Further, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 4th August, 2023 to Wednesday, 9th August, 2023 (both days inclusive) for the purpose of holding AGM of the Company and payment of dividend. The dividend will be paid within thirty days from the conclusion of the AGM, to the Members

whose names appear in the Company's Register of Members as on the Record Date and in respect of shares held in dematerialized mode, to the Members whose names are furnished by National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL").

Payment of dividend shall be made through electronic mode to the Members who have registered their bank account details with the Company. Dividend warrants will be fispatched to the registered address of the Members who have not registered their bank

Payment of dividend will be subject to deduction of tax at source ("TDS") at applicable rates. For more details, please refer to the Notes to the Notice of the 33rd AGM.

Physical Holding: Members holding shares in physical form are requested to register the details with the Company's RTA, Link Intime India Private Limited, by visiting their website www.linkintime.co.in under Investor Services>Email / Bank Detail Registration or https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html or may send the details of folio number, e-mail address and self-attested copy of PAN card to the RTA of the Company at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 Tel: (022) 4918 6270, Fax: (022) 4918 6060, e-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at secretarial@adf-foods.com. The e-mail registration should be done latest by 13th July, 2023 in order to get electronic copy of AGM Notice and the Annual Report

Demat Holding: Member holding shares in demat form are requested to update the e-mail address with their respective Depository Participant ("DP").

irectly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, ay follow the following instructions: Physical Holding: Visit www.linkintime.co.in under Investor Services > Email / Bank

Detail Registration or https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html and fill in the following details relating to bank account in which the dividend is to be received viz. Name of Bank, Bank Account Number, MICR and 11 digit IFSC Code and; a) Upload a self-attested scanned copy of the PAN Card;

 b) Upload a self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company

for registering the new bank details. Investors can also upload self-attested KYC documents (PAN and AADHAR) with e-sign along with Form ISR-1 on the website https://www.linkintime.co.in> Investor Services > KYC Compliance. The said Form ISR-1 can be downloaded from the above

In case your email is already registered, you may send the scanned copies of your KYC documents with e-sign at dedicated email id of our Share Transfer Agent: mt.helpdesk@linkintime.co.in by mentioning subject line as "KYC Updation

(Company Name) - Folio No.:(\_\_\_\_\_)\*.

Demat Holding: Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs. fembers can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The

nstructions for joining the AGM shall be provided in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the guorum under Section 103 of the Act.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular,

nstructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM. By order of the Board of Directors

# GOGIA CAPITAL SERVICES LIMITED

CIN: L74899DL1994PLC059674 Regd. Office: The Capital Court, 6th Floor, Olof Palme Marg, Munirka New Delhi - 110067 Email:- compliance@gogiacap.com, Website:- www.gogiacap.com,

Contact no: 011-49418850 NOTICE

Notice is hereby given that 29th Annual General Meeting (AGM), of members of Gogia Capital Services Limited will be held on Monday, 31st July, 2023 at 10:30 A.M.at The Capital Court, OLOF Palme Marg, Munirka, Delhi-110067, to transact the businesses given in Notice.

The copy of Notice of AGM, Attendance Slip, Proxy Form and Route Map are being sent only by electronic mode to those members whose email address is registered with the Company/Depositories. Members may note that Notice of AGM and Annual Report 2022-2023 will also be available on company's website www.gogiacap.com. Pursuant to Section 91 of Companies Act, 2013 and as per Regulation 42 of the SEBI (LODR) Regulation, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 24th July 2023 to Monday, 31st July 2023 (both days inclusive).

The cut-off date for determining the eligibility of members for voting through remote e voting and voting at AGM is 18th July 2023.

The remote e-voting period commences on Friday, 28th July, 2023 (9.00 am) and ends on Sunday, 30th July, 2023 (5.00 pm), after which e-voting will not be allowed. The facility of voting by papers and polling will also be made available at the AGM

Venue to the members who did not cast their votes through e-voting. in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads

section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990. For Gogia Capital Services Limited

Satish Gogia

Place: Delhi Date: 05.07.2023 Managing Director

Bata

CIN: L19201WB1931PLC007261 Registered Office: 27B, Camac Street, 1st Floor, Kolkata - 700016, West Bengal Telephone: +91 33 2301 4400 I Fax: +91 33 2289 5748 E-mail: share.dept@bata.com | Website: www.bata.in

**BATA INDIA LIMITED** 

## NOTICE

- A. The Ministry of Corporate Affairs (the "MCA") vide its General Circulars No. 14/2020, No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021 No. 2/2022 and No. 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 respectively (hereinafter, collectively referred as the "MCA Circulars") read with the SEBI Circulars No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11, No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated May 12, 2020. January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 respectively (hereinafter, collectively referred as the "SEBI Circulars" and together with the MCA Circulars referred as the "Circulars") has allowed companies to conduct their annual general meeting through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), thereby, dispensing with the requirement of physical attendance of the members at their AGMs, and accordingly, the 90th Annual General Meeting (the "AGM") of Bata India Limited (the "Company") will be held on Thursday, August 10, 2023 at 12:00 P.M. IST through VC or OAVM in compliance with the Circulars, the relevant provisions of the Companies Act, 2013 (as amended) (the "Act") and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) (the "Listing Regulations").
- B. In accordance with the Circulars, the Notice convening the 90th AGM (the "Notice") along with the soft copy of Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2023 (the "Annual Report"), will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent (the "RTA") i.e., M/s. Link Intime India Private Limited. The instructions for joining the AGM through VC or OAVM and the manner of taking part in the e-Voting process will be provided alongwith the Notice and the Annual Report.
- C. Members holding shares in physical mode or whose e-mail addresses are not registered, may cast their votes through e-Voting system, after registering their e-mail addresses by sending the following documents to the Company at share.dept@bata.com or to the RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in
  - Scanned copy of a signed request letter, mentioning name folio number / demat account details & number of shares held and complete postal address;
- Self-attested scanned copy of PAN Card; and
- 3. Self-attested scanned copy of any document (such as AADHAAR card/ latest Electricity Bill/ latest Telephone Bill/ Driving License/ Passport/ Voter Id Card/ Bank Passbook particulars) in support of the postal address of the Member as registered against their shareholding.

Members who hold shares in physical mode and already having valid e-mail addresses registered with the Company / the RTA, need not take any further action in this regard.

- D. Members holding shares in physical mode, may send their mandates, for receiving dividend directly into their bank accounts through any RBI approved electronic mode of payments, by writing at share.dept@bata.com or to the RTA at mt.helpdesk@linkintime.co.in enclosing the following documents:
  - Folio Number and self-attested copy of PAN Card; Name of the Bank and Branch where dividend is to be received
- and type of Account; 3. Bank Account No. allotted by the Bank after implementation
- of Core Banking Solutions and 11 digit IFS Code; and Self-attested scanned copy of Bank Passbook and Cancelled
- Cheque leaf bearing the name of the Member or the first However, in case the Company is unable to transfer the dividend

entitlements directly through the RBI approved electronic mode(s) the Company shall dispatch the Dividend Warrant/ Banker's Cheque / Demand Draft to such Members.

- E. Members holding shares in the demat mode should update their e-mail addresses and Bank mandates directly with their respective Depository Participants.
- F. Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) read with Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 4, 2023 to Thursday, August 10, 2023 (both days inclusive), for the purpose of the AGM and for ascertaining the eligibility of Members who shall be entitled to receive the dividend, if declared at the AGM.
- G. Pursuant to the changes introduced by the Finance Act, 2020 in the Income-tax Act, 1961 (the "IT Act") w.e.f. April 1, 2020, the dividend paid or distributed by a company shall be taxable in the hands of the shareholders. Accordingly, in compliance with the said provisions, the Company shall make the payment of dividend after necessary deduction of tax at source (TDS) The withholding tax rates would vary depending on the residential status of every shareholder and the eligible documents submitted by them and accepted by the Company. Members are hereby requested to refer to the IT Act and the Notice in this regard. In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to update the details like Residential Status, PAN and category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical mode, with the Company / the RTA.
- H. The Notice and the Annual Report shall be available on the website of the Company viz., www.bata.in and also shall be forwarded to the Stock Exchanges where Equity Shares of the Company are listed, enabling them to disseminate the same on their respective websites viz., at www.nseindia.com, www.bseindia.com and www.cse-india.com.

Place: Gurugram

Date : July 5, 2023

For BATA INDIA LIMITED **NITIN BAGARIA** 

Company Secretary & Compliance Officer

#### "IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner

# COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

Form No. INC-26 [Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another Before the Central Government Mumbai, Region

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies

Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of Ryan India Tax Services Private Limited having its registered of fice at 3rd Flr, Calcot House, 8-10 M.P. Shetty Mrg, Fort Mumbai, Mumbai City, Maharashtra-400023 (Petitioner) Notice is hereby given to the General Public that the company proposes to make

application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on Friday, 17th February 2023 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra, i.e. within the jurisdiction of Registrar of Companies Maharashtra at Mumbai" to "State of Telangana, i.e. within the jurisdiction of Registrar of Companies Telangana at Hyderabad".

filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below: 3rd Flr, Calcot House, 8-10 M.P. Shetty Mrg, Fort Mumbai, Mumbai City, Maharashtra-

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered

office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by

400023 For and on behalf of the Applicant

Date: 06.07.2023 Place: Mumbai

Vandana Bhatia

Director



### 3P LAND HOLDINGS LIMITED CIN: L74999MH1999PLC013394

Regd.Office: Thergaon, Chinchwad, Pune-411033 Tel:+91-20-30613333, Fax:91-20-30613388 E-mail: admin@3pland.com, Website: www.3pland.com

# NOTICE OF THE 58TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 58th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Saturday, 05" August, 2023 at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April, 13, 2020, 20/2020 dated May 5 2020, 02/2021 dated January 13, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"). Further Securities and Exchange Board of India (SEBI) Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 respectively issued by Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars") along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this regard to transact the business as set out in the Notice which is being circulated for convening the AGM. In Compliance with aforesaid circulars the Notice of the AGM along with the Annual

Report 2022-23 will be sent by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. The physical copies of the Annual report for the Financial Year 2022-23 will be sent to those members who request Members holdings shares in dematerialized form, are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their relevant depositories through depository

participants and the Members holding shares in Physical form, are requested to register/update the KYC details in prescribed Form No: ISR-1 and other relevant Forms with RTA at service@satellitecorporate.com in compliance with SEBI Circular dated 03" November, 2021. As required by SEBI Circular SEBI/HO/MIRSDPoD-A/P/CIR/2023/37 dated 16.03.2023 reminder was sent to shareholders holding shares in physical form to update their KYC details. The Members may download prescribed Forms from the Company's website at <a href="https://www.3pland.com">www.3pland.com</a> or from the website of RTA The Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will also

be available on the Company's website www.3pland.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The

attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Also additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM

instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members

("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 28th July, 2023 to Saturday, 05th August, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Place: Pune

Date: 6" July, 2023

For 3P LAND HOLDINGS LTD. J. W. Patil

Company Secretary

# PATBACK BUSINESS LIMITED

Regd. Off: Shop No. 325, Plot No.3, Aggarwal Plaza, DDA Community Center, Sector-14, Rohini, New Delhi-110085 | Tel.No. 011-27860680-81 Email: crazypricingdel@gmail.com, Website: www.patback.in.

CIN:L74999DL1984PLC018747

CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING An Extraordinary General Meeting ("EGM") of the Members of Patback Business Limited "the Company") is scheduled to be held on, Thursday, July 13, 2023 at 11.00 a.m., (IST) at the Registered Office of the Company at Shop No. 325, Plot No.3, Aggarwal Plaza, DDA Community Center, Sector-14, Rohini, New Delhi. The Notice of the EGM ("EGM Notice") was dispatched to the Shareholders of the Company on June 14, 2023 in due compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India. Capitalized words and expressions used but not defined herein shall have the same

meaning as assigned to them in the EGM Notice. This Corrigendum is being issued to give notice to amend/ provide additional details as mentioned herein and pursuant to the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018:

 Paragraph (j) of Item No. 1 in the Explanatory Statement is modified to state the following: "The certificate issued by M/s. G Aakash & Associates, Company secretaries,

certifying that the preferential issue is being made in accordance with the requirements contained in the SEBI ICDR Regulations, shall be open for inspection at the registered office of the Company between 11:00 am to 1:00 pm on all working days except. Saturday, Sunday and National Holiday until the date of the ensuing Extraordinary General Meeting of the Company i.e. July 13, 2023, the said Certificate can be found on the website of the Company at the following link https://www.patback.in/corporate-

Paragraph (iii) of (k) of Item No. 1 in the Explanatory Statement is modified to state the "Neither the Company nor any of its Directors or Promoters are categorized as

fraudulent borrower or wilful defaulter(s) by any bank or financial institution or consortium thereof, in accordance with the guidelines on wilful defaulter(s) or fraudulent borrowers issued by the Reserve Bank of India. Consequently, the disclosures required under Regulation 163(1)(i) of the SEBI ICDR Regulations are not applicable. . Paragraph (g) of Item No.1 in the Explanatory Statement is modified to state the following: "A Certificate from Independent Valuer confirming the minimum price for the preferential

issue as per provisions contained under Chapter V of SEBI ICDR Regulations along with the calculation thereof has been obtained by the Company and the same shall be made available for inspection at the Registered Office of the Company and the said Certificate can be found on the website of the Company at the following link https://www.patback.in/corporate-announcements\*

A new paragraph is inserted as Paragraph (I) which will state the following:

"(I). The current and proposed status of the allottee(s) post Preferential Issue namely, promoter or non-promoter: Name of the Pre-Alletment Category Post-Alletment Category

Proposed Allottee	(Promoter/ Non - Promoter)	(Promoter/ Non - Promote
M/s Alrick Constructions Private Limited	Non - Promoter	Non - Promoter
Dolf Leasing Limited	Promoter	Promoter
M/s Prateek Securities Private Limited	Non - Promoter	Non - Promoter
M/s Pine View Portfolio Consultants Private Limited	Non - Promoter	Non - Promoter

has already been circulated to the Shareholders of the Company and on and from the date hereof, the EGM Notice shall always be read in conjunction with this Corrigendum. This Corrigendum is also being published in the Financial Express (English language) and Jansatta (Hindi language) and will also be made available on website of the stock exchange i.e. MSEI and on the website of the Company at www.patback.in. All other contents of the EGM Notice, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged. By the order of Board of Directors of

Date: July 05, 2023

Place: New Delhi

New Delhi

For Patback Business Limited (DWARKA PRASAD AGARWAL)

> Company Secretary M. No:F5925

financialexp.epap.in

05th July, 2023

Gurugram

The bid document along with other relevant information will be available

#### SHIVA CEMENT LIMITED CIN: L26942OR1985PLC001557

Regd Office: Shiva Cement Limited, Telighana, PO: Birangatoli, Tehsil-Kutra, District-Sundargarh Odisha- 770018 Website: www.shivacement.com Email - cs@shivacement.com phone: 0661-2461300

Notice is hereby given to Members of Shiva Cement Limited (the "Company"), pursuant to Section

The Voting Rights of the members (through remote e-voting) shall be reckoned with respect of the

shares either in physical form or in dematerialized form, as on Friday, June 30, 2023, may cast their

maintained by the Depositories. A person who is not a Member as on 30th June 2023 should treat this

participant for updating their email address/other details. The results of the e-voting will be declared by placing the same along with the Scrutinizer's Report of

In case of any queries, grievance with respect to Remote E-voting, members may refer to the Frequenti

Sneha Bindra Company Secretary

NOTICE TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unclaimed by

unclaimed dividends and shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority. In view of the above, all such shareholders are requested to make

and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original

said shares to the demat account of the IEPF Authority. For any Clarification on the matter, please contact the Company

a) with their respective Depository Participants, if shares are held by

following the procedure prescribed under the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and

For any Clarification on the matter, please contact the Company at the

ADF FOODS LIMITED Regd. Office: 83/86, G.I.D.C Industrial Estate, Nadiad - 387 001, Gujarat.

Book Closure & Record Date: The Company has fixed Thursday, 3rd August, 2023 as the Record Date for determining

Registration of e-mail addresses:

Updation of Bank Accounts Details: embers who have not updated their Bank account details for receiving the dividends

 Upload an original cancelled cheque leaf bearing the name of the Member, or first holder in case shares are held jointly, failing which first security holder is required to submit copy of bank passbook / statement attested by the bank which is mandatory

website.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all the Resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("evoting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the

> Shalaka Ovalekar Company Secretary Membership No. A15274





**नोंदणीकृत कार्यालय:** ''गोदरेज वन'', पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र. दूर.:0२२-२५१८८०१०, फॅक्स:0२२-२५१८८०६६, वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज

केला आहे:					
फोलिओ	भागधारकांचे	भागांची	अनुक्रमांक		भाग
क्र.	नाव	संख्या	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र
		(द.मु.१/-)			क्र.
00४३०७५	पवनकुमार सनवारमल रिटा पवनकुमार	€0	००५०४०९५१३	००५०४०९५७२	०४०१०९२
००४२१९७	टी रामकृष्णा राज आशा ए जी	१८०	0040805003	००५०४०६१८२	०४०१०७६
००१६५५५	नलिनी राजेंद्र गुप्ता	₹00	००५०२४४९८१	००५०२४५२८०	०४००६७०

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास द्य्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

तेजल जरीवाल

(एफसीएस ९८१७)

ठिकाण: मुंबई

दिनांक: ६ जुलै, २०२३

कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता

वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, मुंबई क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि रियान इंडिया टॅक्स सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, हालकत हाऊस, ८–१०, एम.पी. शेट्टी मार्ग, फोर्ट, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र–४०००२**३** 

यांचे प्रकरणात (याचिकाकर्ता) सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र** राज्यातील कंपनी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई यांच्या न्यायकक्षेतून हैदराबाद येथील कंपनी **निबंधक, तेलंगणा राज्य** येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए–२१ पोर्टल** (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ **दिवसांच्या** आत क्षेत्रिय <mark>संचालक, १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र</mark> येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

३रा मजला, कालकत हाऊस, ८-१०, एम.पी. शेट्टी मार्ग, फोर्ट, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-

अर्जदारांच्या वतीने व करित

वंदना भाटीय

ठिकाण: मुंबई दिनांक: 0६.०७.२०२३

संचालिक

#### जाहिर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कु. सपना अशोक काळे उर्फ श्रीमती सपना तुषार सोनवणे, एक प्रौढ भारतीय, रहिवासी सध्या राहणार-एँ४/२०४, एकोलेड सोसायटी, खराडी, बायपास, पुणे शहर, पुणे महाराष्ट्र-४११० आणि तिचे पूर्वीचे मुंबईचा पत्ता : २बीएचके फ्लॅट क्रमांक- बी-६०१, ६ व्या मजल्यावर गोकुळ रेसिडेन्सी (ए ते जी) कोहौसोलि, ठाकूर व्हिलेज, पश्चिम द्रुतगती महामार्ग, कांदिवली पूर्व, मुंबई -४००१०१, सीटीएस क्रमांक ७९३ आणि ८१८/ए, क्षेत्रफळ ६१४ चौ. फूट. कारपेट (यापुढे विक्रेत म्हणून संबोधित), तथापि, सदर २बीएचके फ्लॅट क्रमांक बी-६०१,६ वा मजला, गोकुळ रेसिडेन्सी (१ ते जी) कोहौसोलि, हे तिची दिवंगत आई श्रीमती विनोदिनी अशोक काळे यांनी दि.२८ ऑगस्ट, १९९ रोजी विक्रीसाठीच्या कराराद्वारे बिल्डर मे. धरती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा.लि., मुंबई यांच्याकडून खरेदी केली होती आणि ती भाग प्रमाणपत्र क्र.०४४ ची धारक होती आणि तिच्याकडे रू.५०/- चे १० पूर्ण भरलेले शेअर्स होते, गोकुळ रेसिडेन्सी (ए ते जी) कोहौसोलि च्या संदर्भातील नोंद. क्रमांक बीओएम/डब्ल्यूआर/एचएसजी/टीसी/१११७०/२०००-२००१. आणि ज्याअर्थी अनुषंगाने सौ. विनोदिनी अशोक काळे यांचे वृद्धापकाळामुळे व नैसर्गिक मृत्यू वर्ष -२०२२ दिनांक १४.०६.२०२२ मध्ये अचानक निधन झाले (मृत्यू प्रमाणपत्र क्र.०१.०७.२०२२ पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र द्वार जारी), तथापि, श्रीमती विनोदिनी अशोक काळे (सदर मयत) यांनी निधन होण्यापूर्वीच नामांकन (एमसीएस कायदा -१९६१ आणि सोसायटी उपविधी नुसार फॉर्म क्र. १४) सोसायटीला सादर केले आहे, असे नमूद केले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर पदव्या, मालकी हक्क, तिच्या मृत्यूनंतर, तिच्य एकुलत्या एका मुलीच्या / एकुलत्या मुलाच्या नावावर सदर २ बीएचके फ्लॅटच्या १००% मूल्याचे शेंअर्स हस्तांतरित केले गेले, सोसायटीने याठिकाणी तिची एकुलती एक मुलगी कम कायदेशीर वारस श्रीमती सपना अशोक काळे उर्फ श्रीमती सपना तुषार सोनवणे (त्यात 'नामांकित कम कायदेशीर वारसदार म्हणन उल्लेखित) नावावर २बीएचके फ्लॅटचे १००% मुल्य, मालकी हक्क, शेअर्सचे मुल्य हस्तांतरित केले. सोसायटी उपविधी आणि एमसीएस कायदा १९६१ आणि एमसीएस कायदा १९६० अंतर्गत सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या नामांकनाच्या आधारावर (दिवंगत श्रीमती विनोदिर्न अशोक काळे यांनी दाखल केलेले) आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावर - कै.श्री.अशोक रामचंद्र काळे (जेव्हा ते हयात होते) कडून मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र सोसायटीने फ्लॅट क्र. बी-६०१ चे समभाग ्र आणि हक्काचे शीर्षक सौ. सपना अशोक काळे उर्फ श्रीमती सपना तुषार सोनवणे यांच्या नावे हस्तांतरित, हस्तांतरित केले (त्या भाग प्रमाणपत्र क्र.०४४ दिनांक- १६-१०-२०२२ मधील ट्रान्समिशन एंट्रीद्वारे) नंतर सदर हस्तांतरीतीने आधीच सदरचा २बीएचके फ्लॅट येथे नमूद केल्याप्रमाणे श्री. अंजन बोस आणि श्रीमती सुमिता पांडा दोघेही प्रौढ, मुंबईचे भारतीय रहिवासी, भारत येथे सध्याचा पत्ता:-फ्लॅट क्रमांक बी-३०१ँ, 'गोकुळ रेसिडेन्सी 'चा तिसरा मजला (ए ते जी) कोहौसोलि., ठाकूर व्हिलेज, पश्चिम द्रुतगती महामार्ग, कांदिवली पूर्व, मुंबई -४००१०१ (यापुढे खरेदीदार/हस्तांतरकर्ता म्हणून संबोधित) यांना विकला.

आणि सदरचे दोन्ही खरेदीदारांनी आधीच एचडीएफसी लिमिटेड मध्ये सदरचे २बीएचके फ्लॅटच्या तारणावर गृह कर्ज घेतले आहे. आता विक्री, देवाणघेवाण, भेटवस्तू, धारणाधिकार, गृहीतक, तारण, भाडेपट्टा, वारसा किंवा इतर कोणताही वैध आक्षेप याद्वारे कोणताही जाहिरात दावा किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीने/ज्याला प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदारास लिह् शकते, कालमर्यादेत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास, असे गृहीत धरले जाईल की सोसायटी गोकुल रेसिडेन्सी (ए टूजी) कोहौसोलि श्री. अंजन बोस आणि सुमिता पांडा यांच्या बाजूने २बीएचके फ्लॅटचे शेअर्स-हक्क हस्तांतरित करण्यास मोकळे आहेत, दोन्हीही गोकुळ रेसिडेन्सी (ए ट्र जी ) कोहौसोलि चे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत, येथे नमूद केल्यानुसार, त्याच्या आधाराव खरेदी करण्यासाठी कोणतेही आक्षेप नाहीत, अटीची मुदंत संपल्यानंतर कोणताही आक्षेप नोंदवला जाणार नाही.

सही/-अशोक मारू मुंबई उच्च न्यायालयाचे वकिल, पत्ता: १७, बोटावाला इमारत, तळमजला, दूरध्वनी: ०२२ ६००४४५८०

गोकुळ रेसिडेन्सी (ए ते जी)कोहौसोलि दुकान क्र.२५, पश्चिम द्रूतगती महामार्ग, ठाकूर गाव, सेंट्रल लायब्रररी समोर, मुंबई - ४००००१. 🛮 कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१. दूरध्वनी-०२२ २८८६८२९५. ईमेल:legairemedysolution@gmailcom मोबाः ९००४५६५९६१ हीन. gokulres

न्यायालय कक्ष क्र.३२ मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय, मुंबई व्यावसायिक दावा क्र.१०१६/२०२१ (दिवाणी प्रक्रिया, १९०८ चे सांकेताचे नियम २०(१) आदेश ५ अन्वये)

तवा सादर: १६.१०.२०१८ ावा दाखल: ०३.०९.२०१९

वसायिक न्यायालय कायदा २०१५ च्या कलम १६ सहवाचिता दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेताकाचे नियम २, आदेश । देवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेताकाचे कलम २७, ओ.व्ही.आरआर. १,५,७ व ओ.८ अन्वये याचिकेच्या उत्तराचे समन्स <mark>कॅनरा बॅंक,</mark> बैंकिंग कंपनी (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतरण) कायदा, १९७० अंतर्गत स्थापन संस्था आणि यांचे <mark>मुख्य</mark> **कार्यालय:** ११२, जे.सी. रोड, बंगळूरू-५६०००२ आणि त्यांचे शाखा कार्यालयापैकी एक **नायगाव दादर शाखा यांचा** ाता: तळमजला, डॉ. डी.बी. कुलकर्णी विद्यालय लोक सेवा संघ, महात्मा ज्योतीबा फुले रोड, नायगाव, दादर (पुर्व) नुंबई-४०००१४. त्यांचे महाराष्ट्र राज्यातील, वय: वर्षे, व्यवस्थापक यांचे मार्फत. विरूद्ध

वर्गीय शीलादेवी तिलकचंद झुल्का यांचे कायदेशीर वारसदार, पत्ता: घर क्र.२७६, इमारत क्र.६, १ला मजला, पंजा कॉलनी, पत्रा चाळ, राजयोगी जमालसिंग मार्ग, जीटीबी नगर, सायन कोळीवाडा, ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७.

रनामित प्रतिवादी

(दिनांक ११.११.२०२२ रोजीचे आदेशानुसार, न्यायालय कक्ष क्र.३२ मध्ये एच.एच.जे. श्री.एन.पी. त्रिभुवन यांचे समक्ष) न्याअर्थी वर नामित फिर्यांदीनी तुमच्या विरोधात व्यावसायिक विवादबाबत दावा दाखल केलेला आहे आणि तुम्हाल थेथे समन्स देण्यात येत आहे की, विद्यमान समन्सच्या सेवेपासून ३**० दिवसांत** लेखी अहवालासह सादर करावे आणि मान्य केल्याप्रमाणे लेखी अहवाल जर तुम्ही ३**० दिवसांच्या** कालावधीत किंवा अन्य इतर दिवशी, न्यायालयाने विहित कत्याप्रमाणे लेखी स्वरुपात नोंदीत कारणास्तव लेखी अहवाल सादर करण्यात कसूर केत्यास आणि न्यायालयास योग्ट बाटेल त्याप्रमाणे शुल्काचा भरणा केल्यानंतर परंतु समन्सच्या सेवेच्या तारखेपासून १२० दिवसांच्या आत तुम्हाला रक्क ामा करावी लागेल. समन्स सेवेच्या तारखेपासून <mark>१२० दिवसांच्या</mark> समाप्तीनंतर नोंदीवर घेण्यात येणारे लेखी अहवालार फिर्चादींनी विनंती केली आहे की:

असे की, प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे सदर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून संपूर्ण रक्कम आणि/किंव मुक्ततेपर्यंत याचिकेचे प्रकरण ''जे'' मध्ये फिर्यादींचे दावा तपशीलानुसार दिनांक १९.०९.२०१८ रोजी देय रक्कम रु.३,0६,९७६/- (रुपये तीन लाख सहा हजार नऊशे शहात्तर फक्त) आणि २% प्रतीवर्ष दंडात्मक व्याजासह उर्वरित मासिकासह ९.७०% प्रतिवर्ष दराने रक्कम एसआरटीओ कर्ज योजनेअंतर्गत सदर कर्जातील रक्कम फिर्यादींकडे जमा करावी. एकोरिट एनपीए- झाल्याच्या तारखेपासून निकालाच्या तारखेपर्यंत व्याज आणि त्यानंतर निर्णयाच्या तारखेपासून पेमेंट . होईपर्यंत त्याच दराने पुढील व्याज प्रतिवादीला दिवाणी संहिता प्रक्रिया १९०८ चे आदेश ३८ च्या अर्थानुसार व्यावसायिव कारणांसाठी प्रतिवादीला देण्यात आले होते.

दाव्याचे खर्चाकरिता प्रतिवादींना निर्देश द्यावेत

कोणत्याही स्वरुपाचे आणि परिस्थितीनुसार पुढील सहाय्य मंजूर करावे.

नुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर मा. न्यायालयासमक्षा निश्चित तारखेपासून ३**० दिवसात** व्यक्तिश: किंव दर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमूद कर्यादींच्या सर्वे प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि यापुढे तुम्हाला कळविण्या नुमच्या प्रकरणाच्या पृष्ठयर्थे तुमची इच्छा असल्यास फिर्यादींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे समाविष्ट दस्तावेज जर तुमच्या ाब्यात असतील तर ते तुमच्या विकलासह पाठवावेत किंवा लेखी अहवालासह जोडपत्रांच्या यादीमध्ये असे सर

गाझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी देण्यात आले. आज दिनांकीत ०७ जून, २०२३

эл आज दिनांकीत ०७ जून, २०२३

फिर्यादींचे वकी कार्यालय क्र.१०. २रा मजल, इमारत क्र.८४, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मंबई-४००००१ ९१-९८३३६२५०९८, ०२२-२२८७६३९२, ई-मेल:advshukla4@gmail.com हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेव ्रिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून मोफत विधी सेवा, पात्रता निकषांनुसार तुमच्यासाठी उपलब्ध

वसूल केले जातील

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०६.०७.२०२३

आहेत आणि तुम्ही पात्र असल्यास आणि मोफत कायदेशीर सेवांचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास, तुम्ही वरीलपैर्क . जेणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरण/समितीशी संपर्क साधू शकता. जन्मी· फिर्याटीची पत आणि त्यातील सर्व परिशिष्ट.

फेर्यादीच्या वकिलाने खरी प्रत म्हणून प्रमाणित केलेली सोबत जोडली आहे. टीप: या दाव्याची पुढील तारीख १७.०६.२०२३ आहे कृपया शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर या दाव्याची स्थिती आणि पुढील तारीख तपासा. मुंबई. **फिर्चादीच्या विकलाची स्वाक्षरी** 

NOTICE I Adv. Roshan A. Baig my Client Late. HIRABAI GAUBA GHUGE, a Member of the

SAI DARSHAN SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address a S.M.D. Road, Opp. Antop Hill Post Office, Wadala (E), Mumbai - 400 037 and holding Flat No. B / 504 / 5th floor in the building of the society, died on 21st December 2014, without making any nomination.

On behalf of my client, I hereby invite claims and objections from the heir or heirs of other claimants/objector or objectors of the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice,, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, i any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be deal with the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 6.00 P.M. to 9.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

Place: Mumbai Adv. Roshan A. Baig Date: 06/07/2023

# जिंदाल ड्रिलींग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

(डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी) नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गाव सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड-४०२१२६ (महाराष्ट्र). सीआयएन: एल२७२०१एमएच१९८३पीएलसी२३३८१३ कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३. दूर.:0२१९४-२३८५११, वेबसाईट:www.jindal.com

ई-मेल:secretarial@jindaldrilling.in

सूचना गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ (नियम) वेळोवळी सुधारितप्रमाणे सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) नुसार, आवश्यक परिपत्रके व पुरकपत्रकेनुसार येथे सूचना देण्यात येत आहे.

नियमांमध्ये, इतर बाबींसह, गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ भागधारकांनी दावा न केलेला लाभांश सर्व समभाग हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत. त्यानुसार, कंपनीने त्या भागधारकांना वैयक्तिक संप्रेषण पाठवले आहे ज्यांचे शेअर्स त्यांच्या नवीनतम उपलब्ध पत्त्यावर या नियमांनुसार आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत.

कंपनीने अशा भागधारकांचे तपशील आणि शेअर्सचे तपशील आयईपीएप प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्यासाठी देय असलेल्या शेअर्सचे तपशील https://www.jindal.com वर तिच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत, ज्याचा दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफ प्राधिकरणाचे डीमॅट खात्यात हस्तांतरित केल्या जाणाऱ्या समभागांच्या तपशीलांची पडताळणी केली आहे

वरील बाबी लक्षात घेता, अशा सर्व भागधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी १५ **ऑक्टोबर. २०२३** पर्यंत कंपनी/निबंधक यांच्याकडे २०१५-१६ च्या न भरलेल्या लाभांशाच दावा करण्यासाठी अर्ज करावा जेणेकरून त्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित होणा नाहीत. कृपया हे लक्षात घ्यावे की उपरोक्त तारखेपर्यंत कंपनी किंवा रजिस्ट्रारकडून कोणताहाँ दावा/अर्ज प्राप्त न झाल्यास, कंपनीला पुढील कोणत्याही सूचना न देता. अंतर्निहित समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाईल.

भागधारकांनी हे देखील लक्षात ठेवावे की न भरलेला/दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेले शेअर्स, अशा शेअर्सवर जमा होणारे सर्व फायदे, जर असेल तर, नियमांनुसार विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून परत दावा केला जाऊ शकतो.

संबंधित भागधारक, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. त्यांनी हे लक्षात घ्यावे की कंपनी त्यांच्याकडे असलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेटच्या बदल्यात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करणार आहे. नियमांनुसार आयईपीएफकडे समभाग हस्तांतरित करण्याचा उद्देश आणि अशा प्रकरणावर, त्यांच्या नावावर नोंदणीकृत असलेले मूळ शेअर प्रमाणपत्र आपोआप रद्द होईल आणि ते व्यवहार योग्य नाही असे मानले जाईल. शेअरहोल्डर्स पुढे हे लक्षात घेऊ शकतात की कंपनीने तिच्या वेबसाइटवर अपलोड केलेला तपशील पुरेशी माहिती मानला जावा आणि शेअर्सचे हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने कंपनीने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी केल्याच्य संदर्भात ती पुरेशी सूचना मानली जाईल. नियमांनुसार आयईपीएफ प्राधिकरणाचे डीमॅट खाते जेथे शेअर्स डीमॅट स्वरूपात ठेवले जातात, तेथे कंपनी ठेवीदारांना कॉर्पोरेट कारवाईच्या स्वरूपात योग्य सूचना देईल जेणेकरुन ते आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात शेअर्स

या प्रकरणावरील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया **प्लॉट क्र.३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर** ४४, गुरुग्राम-१२२००३ येथील कॉर्पोरेट कार्यालयात कंपनीशी संपर्के साधा किंवा secretarial@mahaseam.com वर ईमेल करा किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, अलंकित असाइनमेंट्स लिमिटेड (युनिट - जिं**दाल ड्रिलींग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड**), अलंकित हाउस, ४ई/२, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली-११००५५ येथे

आम्ही याद्वारे सर्व भागधारकांना विनंती करतो की कृपया त्यांचा ईमेल आयडी, सध्याचा पत्ता बँक खाते तपशील, नामांकन आणि केवायसी तपशील अपडेट करा:

अ) त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत, जर त्यांच्याकडे डिमॅट मोडमध्ये शेअर्स असतील किंवा ब) शेअर्स त्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात असतील, जर त्यांनी सांगितलेला तपशील/माहिती अपडेट केली नसेल तर कंपनीच्या आरटीएकडे, नमुना आएसआर-१, आएसआर-२, एसएच-१३/ एसएच-१४/ आयएसआर-३ (लागू असेल ते) मध्ये सादर

> जिंदाल ड्रिलींग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही/

०५ जुलै, २०२३

पवन कमार रुस्तगी मुख्य वित्तीय अधिकारी

# दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल५२५००एमएच१९२६पीएलसी००१२५५ नोंदणीकृत कार्यालय: कन्स्ट्रक्शन हाऊस, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. बूर::+९१-२२-२२६१८०९१, +९१-२२-४०७४८१८१, फॅक्स:+९१-२२-२२६५८८३, ई-मेल:info@indianhumepipe.com, वेबसाईट:www.indianhumepipe.com

### ९७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेडच्या

येथे सूचना देण्यात येत आहे की, **दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ९७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.२.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविड-१९ प्रादुर्भाव सुरू असल्याने सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रव क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/ २०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.११/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे. २०२०, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रके) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सदर सभा होईल. एमसीए परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरत्तुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सदस्यांची ९७वी एजीएम गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.२.३०वा. (भाप्रवे) दैनंदिन कामकाजात वितरीत केलेल्या एंजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता नेशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे दिलेल्या व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

कायदा, अधिनियम आणि उपरोक्त परित्रकांच्या पूर्ततेनुसार कंपनीने वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता संपुर्ण वार्षिक अहवालासह एकत्रित एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने पाठविले आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाची वास्तविक प्रतकरिता विनंती केलेल्या भागधारकांव्यतिरिक्त अन्य भागधारकांना एजीएम सूचना वार्षिक अहवाल २०२२-२३ ची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.indianhumepipe.com, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईट्वर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेनेच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी

एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) मतदानाची सुविधा कंपनीने दिली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत

जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील पाठविले जातील

सदस्यांना त्यांचे मत देण्याच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून गुरुवार, २७ जुलै २०२३ निश्चित केली आहे.

जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी तुमचे बँक खाते अद्यायावत नसल्यास कृपया खालील माहितीचे पालन करावे.

इ-वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तुमचा ई-मेल नोंद

ब) विद्युत समाशोधन सेवेमार्फत (ईसीएस) किंवा अन्य इतर माध्यमाने तुमचे बँक खात्यात थेट लाभांश स्विकृती वास्तविक

कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि भागधारणा यांना फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची

स्वसार्क्षाकीत स्कॅन प्रत) तुमचे ई–मेल नोंद करण्यासाठी पाठवावे. बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी खालील अतिरिक्त तपशील द्यावे: अ) तुमचे लाभांश प्राप्त करण्यास बँकेचे नाव व शाखा, **ब)** बँक खाते प्रकार (बचत<sup>´</sup>/चालु), **क)** कोअर बॅकिंगचे कार्यचलनानंतर तुमच्या बॅकेद्वारे देण्यात आलेला बॅक खाते क्रमांक, ड) ९ भावनाय भावन्यस्तात्रस्त पुनर्यः चन्नात् । जाराता चन्न खात्र प्रताबन, ७७ अर्की एमआयसीआर कोड क्रमांक, इं) १४ अकी आयएफएससी कोड, फ) प्रथम भागधारकाचे नाव असलेले रह केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रत.

तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा. भागधारणा

वित्तीय कायदा २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातून स्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीतील विहित दरांकरिता भागधारकांनी वित्तीय कायदा २०२० आणि सुधारणेचा संदर्भ

घ्यावा. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन क्रमांक कंपनी/आरटीए (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) आणि डिपॉझिटरी (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) कडे अद्यायावत करावे. निवासी वैयक्तिक भागधारक त्यांच्याकडे पॅन आहे आणि ज्यांना आयकर जमा करणे लागू

त्यांनी २२ जुलै, २०२३ किंवा त्यापुर्वी ihpltaxexemption@linkintime.co.in वर स्रोताकडील कर ना-कपाती लाभ उपलब्ध करून घेण्यासाठी नमुना क्र.१५जी/१५एच मध्ये वार्षिक घोषणा नमुद करून सादर करावी. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांनी त्यांचे पॅन नोंद केलेले नसल्यास २०% उच्च दराने कर कपात केली जाईल. अ-निवासी भागधारकांना भारत व त्यांचे निवासी देशादरम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभार्थी दर

उपलब्ध होती. जे आवश्यक दस्तावेज अर्थात ना-स्थायी आस्थापना व लाभार्थी मालकीत्व घोषणा, कर निवासी प्रमाणपत्र, नमना १०एफ, अन्य इतर दस्तावेज जे कर व्यवहार लाभ घेण्यास आवश्यक आहे ते ihpltaxexemption@linkintime.co.in वर पाठवावेत. उपरोक्त घोषणापत्र व दस्तावेज भागधारकांनी २२ जुलै, २०२३ रोजीपर्यंत सादर करावे. कंपनी/आरटीएकडे नोंद असलेल्या त्यांच्या पत्यावर सदस्यांना विद्युत स्वरुपाने बँक खातेचे अ

नोंदणीकृत कंपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास परिस्थिती सुरळीत सुरू झाल्यानंतर अशा भागधारकांना डिव्हीडंट वॉरंट/धनादेश कंपनीकडून पाठविले जाईल.

मंडळाच्या आदेशान्वर दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड सही / एस.एम. मांडके

# शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि. shubham कॉर्पोरेट कार्यालयः ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरवाणा) दूर.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubham.co,

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी . आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

मानद सचिव/अध्यक्ष

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह

यवहार केलेला असल्यास त्यांनी **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जेमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. कर्ज क्र./कर्जदाराचे नाव मागणी सूचनेची प्रतिभत मालमत्तेचे वर्णन निश्चित

	तारीख व रक्कम		तारीख
कर्ज क्र.:0NAI2201000005042468,	२१.०४.२०२३ व	दुकान क्र.५, तळमजला, ओम वरद विनायक कोहौसोलि., इमारत	04.09.2023
सुरेंद्र हरी शंकर पटेल,	रु.११,५८,७५०/-	क्र.२, सर्व्हे क्र.३२बी, हिस्सा क्र.२, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, गाव	
सुनिता देवी पटेल		सोपारा, नालासोपारा (प.), ता. वसई, जि. पालघर, ठाणे, महाराष्ट्र–	
		४०१२०३.	
	कर्ज क्र.:0NAI2201000005042468, सुरेंद्र हरी शंकर पटेल,	कर्ज क्र.:0NAI2201000005042468, सुरेंद्र हरी शंकर पटेल, सुनिता देवी पटेल	सुरेंद्र हरी शंकर पटेल, रु.११,५८,७५०/- क्र.२, सर्व्हें क्र.३२बी, हिस्सा क्र.२, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, गाव

ठिकाण: गुरगाव प्राधिकृत अधिकार्र शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड दिनांक: ०६.०७.२०२३

## बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

**कॉर्पोरेट कार्यालय:** सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र–४११०१४. / **शाखा कार्यालय:** ७वा मजला महावीर नगर, चप्पल लाईन, आयसीआयसीआय बैंकेजवळ, पंडापुर-४१३३०४, महाराष्ट्र. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडकडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुत्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे **नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए)** झाले आहे. तद्नसार सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरी सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी	मागणी सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	करावयाचे मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
शाखा: पंढरपुर, (कर्ज क्र.: एच५३१ईसीएन०४००२११,	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: गट	२७ जून, २०२३
एच५३१एचएलपी०१२४५७५)	क्र.४३०/१, प्लॉट क्र.१२, क्षेत्रफळ १२२ चौ.मी., भाग, मु.	रु.१९,९८,९०१/-
१) विकास विलास घोगरे (कर्जदार)	सन्मती नगर, म्हाडा, ता. म्हाडा, जि. सोलापूर, पंढरपुर,	(रुपये एकोणीस लाख
२) कोमल सुभाष सावंत (सह-कर्जदार)	महाराष्ट्र-४१३३०४, चतुसिमा: <b>पूर्व:</b> आतील रस्ता, <b>पश्चिम:</b>	अठ्ठ्याण्णव हजार
३) विशाल विलास घोगरे (सह-कर्जदार)	सादर; उत्तर: प्लॉट क्र.२०; दक्षिण: प्लॉट १९.	नऊशे एक फक्त)
४) प्राजक्ता विशाल घोगरे (सह-कर्जदार)		
<b>सर्वांचा पत्ता:</b> सन्मती नगर, सोलापुर रोड, ता. मांडा, जि. सोलापूर-४१३२०९.		
शाखा: मुंबई, (कर्ज क्र.: ४०५एचएमएल८६४५१२५४ व	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: युनिट	२७ जून, २०२३
४०५टीएचएल८९४०४६५१)	क्र.१०१, १ला मजला, १ बीएचके कार्पेट क्षेत्र ४५३ चौ.फु.	रु.६५,६८,३८५/-
१) जितेंद्र कनयालाल गोयर (कर्जदार)	अर्थात ४२.१० चौ.मी. तसेच एक कार पार्किंग जागा, डब्ल्यु१	(रुपये पासष्ट लाख
२) भारती जितेंद्र गोयर (सह-कर्जदार)	लोधा अमारा क्लस्टर लोधा म्हणून इमारत, कोडनेम बिग बँग	अडुसष्ट हजार तिनशे
दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.३०२, सायली वसंत विहार, म्हाडा लेआऊट, ग्लॅडीज	प्रोजेक्ट, क्लेरिएंट कंपाऊंड, बालकुम, ठाणे-४००६०८.	पंच्याऐंशी फक्त)
अलवेरस् रोड, ठाणे-४००६१०.		

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पूर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**वर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षका

अधिकार हित करू नये. प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक: ०६.०७.२०२३. ठिकाण: ठाणे. सोलापर



निबंधकाकरित

शहर दिवाणी न्यायालय, मुंब

राजकुमार के. शुक्ला लॉ फा

वकील आणि कन्सल्टंटर

# एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय:- राधिका. २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपुरा, अहमदाबाद-३८०००९. प्रादेशिक / शाखा कार्यालय: १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवे जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०५ जुलै, २०२३

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलावाची जाहिर सूचना

#### इसारा रक्कम आणि कागदपत्रे जमा करण्याची शेवटची तारीख २३/०६/२०२३ सायं.५.०० पर्यंत सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफायसी) ॲक्ट, २००२ (क्र.५४/२००२) अन्वये **एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड**कडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेची

विक्री. ज्याअर्थी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्सीमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफायसी) ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये जारी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने खालील मालमत्तेचा **वास्तविक** ताबा घेतला होता. एचडीबी फायनास्थिअल सर्व्हिसेस लिमिटेड थकबाकीच्या वसुलीसाठी आमच्या शांखेतील खालील कर्ज खात्यांमध्ये जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर विक्री करण्यात येईल. https:// bankauctions.in/ या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे खाली स्वाक्षरीद्वारे विक्री केली जाईल. स्थावर मालमत्तेचे वर्णन

लॉट	शाखेचे नाव व खाते क्र.	लिलाव विक्री अंतर्गत तारण	मागणी सूचना दिनांक	प्राधिकृत अधिकाऱ्याचे	इरठे जमा खाते	आरक्षित मूल्य	दिनांक/वेळ	
क्र.		मालमत्तेचे वर्णन व ताबाचा प्रकार	थकबाकी रक्कम	तपशिल	तपशिल	इरठे रक्कम	ई-लिलाव	
			(प्रतिभूत कर्ज)			बोली वाढविण्याची रक्कम		
٩.	एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड	फ्लॅट क्र.११०३, क्षेत्रफळ सुमारे ७४०.०७ चौ.फु. कार्पेट	99.02.2020	कुमारी मिताली अदुकिया:	खाते क्र.	<del>र</del> ू.१,०८,०१,८२२.००	२५.०७.२०२३	
	१ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली	क्षेत्र, ११वा मजला, इमारत आय, रवी इस्टेट, जमीन सर्व्हे	दि.१३.०८.२०२० रोजी देय	मोबा.:९९८७९१११८०	००२१०३१०००२७३१	(रुपये एक कोटी आठ लाख	स.११.०० ते	
	सबवे जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई,महाराष्ट्र ४०००६९.	क्र.१८९/१/१(पी), १९०(पी), १९२/१(पी), फेझ-३,	रक्कम रु.१,१५,११,७६२.५५	ई-मेलः	खात्याचे नाव	एक हजार आठशे बावीस	सायं.५.००पर्यंत	
	कर्ज खाते क्र.६६३५८६	देवदया नगर समोर, माजिवडे, पोखरण रोड क्र.१, ठाणे	(रुपये एक कोटी पंधरा	lo4.andheri	एचडीबीएफएस जनरल	फুক্त)	सहभागींनी दिलेल्या	
	१. महेश मनोहर नाडकर्णी	(प.), ठाणे—४००६०६ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	लाख अकरा हजार सातशे	@hdbfs.com	रिसीटस्	इरठे	सर्वोच्च बोलीच्या खुल्या	
	आय/११०३, रवी इस्टेट, शिवाजी नगर, ठाणे (प.),	आणि चतुसिमा खालीलप्रमाणेः-	बासष्ट आणि पैसे पंचावन्न		आयएफएससी कोड–	र्फ.१०,८०,१८२.००	बोलीनंतर ५ मिनिटांच्या	
	ठाणे-४००६०६, महाराष्ट्र.	पूर्वः एस.क्र.१८९, एच.क्र.१/१पी धारक जमीन;	फक्त) तसेच अनुषंगिक खर्च,	श्री. एम.एस. खानदैत	एचडीएफसी०००००२१	(रुपये दहा लाख ऐंशी हजार	अमर्यादित विस्तारांसह.	
	२. सिद्धी महेश नाडकर्णी	पश्चिमः एस.क्र.१९२, एच.क्र.१(पी) धारक जमीन;	शुल्क, वास्तविक प्राप्ती	मोबा.:८३०८७७७०१४	बँक– एचडीएफसी बँक	एकशे ब्याऐंशी फक्त)	इरठे जमा करण्याची	
	आय/१९०३, रवी इस्टेट, शिवाजी नगर, ठाणे (प.),	उत्तरः एस.क्र.१९२, एच.क्र.१(पी) धारक जमीन;	होईपर्यंत करारदराने पुढील	·	लि., शाखा–हैद्राबाद–	*94,000,00	शेवटची तारीख	
	ठाणे-४००६०६, महाराष्ट्र.	दक्षिणः एस.क्र.१९०(पी) धारक जमीन;	व्याजासह जमा करावी.	ई-मेलः	लकडीकापुल	,	२४.०७.२०२३ रोजी	
	o	ताबा प्रकार: वास्तविक / प्रत्यक्ष ताबा		mangesh.khandait	एमआयसीआर कोड-		सायं.५.०० पर्यंत	
				@hdbfs.com	५००२४०००२			

अ<mark>टी आणि नियम :</mark> मालमत्तेची **जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर** ई-लिलाव आयोजित केला जात आहे.

प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि माहितीनुसार, कोणत्याही मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. तथापि, इच्छूक बोलीदारांनी त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी बोजा, मालमत्तेचे शीर्षक/लिलावात ठेवलेले दावे/हक्क/देय/मालमत्तेवर परिणाम होण्याबाबत त्यांची स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात एच**डीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड**ची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. एच**डीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड**ला ज्ञात किंवा अनोळखी सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह मालमत्ता विकली जात आहे. बोली जमा करण्यापूर्वी मालमत्ता आणि तपशीलाची तपासणी करणे आणि त्यांचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी असेल. **दि.१९.०७.२०२३ ते २१.०७.२०२३** (कार्यालयीन वेळेत) इच्छूक बोलीदारांना लिलावात ठेवलेल्या मालमत्तेची तपासणी करण्याची परवानगी दिली जाईल. इच्छुक बोलीदारांनी त्यांचे ईएमडी वेब पोर्टलद्वारे सबमिट करावे: https://bankauctions.in (https://bankeuctions.in सह नाव नोंदणी करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विनामूल्य मिळू शकतो) लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे. इरठे वर नमूद केलेल्या खात्यात एनईएफटी द्वारे देय असेल. वेब पोर्टलमध्ये बोलीदाराने नोंदणी (एक वेळ) केल्यानंतर, इच्छुक बोलीदार/खरेदीदाराने खालील कागदपत्रांच्या प्रती वेब पोर्टलवर अपलोड केलेल्या बोली दस्तऐवज सादर करण्याच्या अंतिम तारीख आणि बेळेपूर्वी मिळवणे आवश्यक आहे. (१) एनईएफटी/आरटीजीएस चालान किंवा डिमांड डाफ्टची प्रत: (२) पॅन कार्डची प्रत: (३) ओळख परावा /पत्ता परावा (केवासी) उदा. मतदार ओळखपत्र/डायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट इ.ची स्वयं-साक्षांकित प्रत ; ज्याशिवाय बोली नाकारली जाण्यास जबाबदार आहे. परिशिष्ट-२ आणि ३ ची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे (वेब पोर्टलवरून डाउनलोड केले जाऊ शकते: https://bankeuctions.in) योग्यरित्या भरल्यानंतर आणि स्वाक्षरी करणे देखील आवश्यक आहे. इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डेटा अपलोड करणे, बोली दस्तरेवज जमा करणे, ऑनलाइन इंटर-से बोलीचे प्रशिक्षण/प्रदर्शन इत्यादीसाठी सहाय्य आवश्यक आहे. ते सोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत मे. ४क्लोजर इंडिया, ब्लॉक क्र.६०५ए, ६वा मजला, मैत्री वनम, कमर्शियल कॉम्प्लेक्स, अमीरपेठ, हैदराबाद-५०००३८. संपर्क नावः श्री. यु. सुब्बाराव, ई-मेल आयडी: subbarao@bankeuctions.in/ मोबाईल नंबर ८१४२००००६१, सपोर्ट हेल्पलाईन क्र. ९५१५१६००६४/०४०-२३७३६४०५, श्री. मनोज. मेल आयडी info@bankauctions.in आणि संबंधित कोणत्याही मालमतेसाठी चौकशी अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतेः क्षेत्रिय व्यवस्थापक श्री. अजय मोरे, मोबाईल क्रमांक:९८२०५२१७२७, ई-मेल आयडी: ajay.more@hdbfs.com आणि प्राधिकृत अधिकारी कुमारी मिताली अदुकिया, मोबाईल क्रमांक: ९९८७९१११८०, ई-मेल आयडी: lo4.andheri@hdbfs.com यांना सोमवार ते शनिवार कामकाजाच्या दिवशी संपर्क साध् शकता.

इच्छुक बोलीदाराने २४.०७.२०२३ रोजी सायं.५.००वा. पर्यंत आणि नोंदणी प्रक्रियेतन गेल्यानंतर त्यांची बोली दस्तऐवज इरठे (आरक्षित मृत्यापेक्षा कमी नाही) आणि आवश्यक कागदपत्रे (पॉइंट क्र.४ मध्ये नमुद केलेले) सादर करावी लागतील. (एक वेळ) आणि स्वतःचा वापरकत

. उ आयडी आणि पासवर्ड तयार करणारे, ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पात्र असतील, योग्य पडताळणी (कागदपत्रांची) आणि/किंवा अधिकृत अधिकाऱ्याच्या मंजुरीच्या अधीन राहून. ऑनलाइन इंटर-से-बोली दरम्यान, बोलीदार बोली वाढीब रक्कम (वर नमुद केलेल्या) किंवा त्याच्या गुणाकारानुसार त्यांची बोली रक्कम सुधारू शकतो आणि जर ई-लिलावाच्या बंद होण्याच्या वेळेच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली लावली गेली. लिलाव, बंद होण्याची वेळ आपोआ ५ मिनिटांसाठी वाढवली जाईल (प्रत्येक वेळी ई-लिलाव प्रक्रिया बंद होईपर्यंत), अन्यथा, ती स्वयंचलितपणे बंद होईल. ई-लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर सर्वाधिक बोलीची रक्कम (आरक्षित मृल्यापेक्षा कमी नाही) सादर करणाऱ्या बोलीदाराला, आवश्यक पडताळणीनंतर, अधिकृत अधिकारी/सुरक्षित कर्जदाराद्वारे यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाईल.

यशस्वी बोलीदाराची इसारा रक्कम ठेव (इरठे) अंश विक्री विचारात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांची इरठे परत केली जाईल. इसारा रक्कम ठेवीवर कोणतेही व्याज असणार नाही. यशस्वी बोली लावणाऱ्याला अधिकृत अधिकाऱ्याने बोलीची किंमत स्वीकारल्यापासू-२४ तासांच्या आत, आधीच भरलेल्या इरठेची जुळवाजुळव करून, विक्री किंमतीच्या २५% आणि उर्वरित ७५% विक्रीच्या **१५च्या दिवशी** किंवा त्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे. अधिकृत अधिकृत अधिकान्याच्या विवेकबुद्धीनुसार लिखित स्वरूपात मान्य केल्यानुसार अशा विस्तारित कालावधीत. यशस्वी बोलीदाराने देय न केल्यास, प्रस्तावाद्वारे आधीच जमा केलेली रक्कम जम केली जाईल आणि मालमत्तेचा पुन्हा लिलाव केला जाईल आणि थकबाकीदार कर्जदाराचा मालमतेचर/ रकमेवर कोणताही दावा/हक्क असणार नाही. संभाव्य पात्र बोलीदार मे. ४ क्लोजर इंडियाकडून ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात. ई-लिलावाच्या तारखेपूर्वी अधिकृत अधिकारी/एचडी**बी फायनास्शियल सर्व्हिसेस लिमिटेड** किंवा मे. ४ क्लोजर इंडिया कोणत्याही इंटरनेट नेटवर्क समस्येसाठी आणि इच्छुक

बोलीदार ई-लिलाव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज असल्याची खात्री करण्यासाठी जबाबदार असेल.

खरेदीदार लागू मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क/हस्तांतरण शुल्क इ. तसेच सर्व वैधानिक/गैरवैधानिक देय, कर, दर, मूल्यांकन शुल्क, शुल्क इत्यादि कोणतेही देय असेल.

अधिकत अधिकारी सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारण्यास बांधील नाही आणि अधिकत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा ई-लिलाव पढे ढकलण्याचा/रढ करण्याचा पर्ण अधिकार आहे. बोलीदारांना मे. ४ क्लोजर इंडियाच्या https://bankauctions.in वेब पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीचा त्यांच्या बोली जमा करण्यापूर्वी आणि ई-लिलावात माग घेण्यापूर्वी अभ्यास करण्याचा सङ्घा दिला जातो.

विशेष सचना: शेवटच्या क्षणी बोली लावणे बोलीदारांच्या स्वत:च्या हितासाठी टाळले पाहिजे कारण एच**डाबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** किंवा सेवा प्रदाता यापैकी कोणत्याही चुकलेल्या अपयशासाठी (इंटरनेट अपयश/पॉबर फेल इ.) जबाबदार असणार नाहीत. अशा आकस्मिक परिस्थितींपासून बचाव करण्यासाठी बोलीदारांना विनंती केली जाते की त्यांनी सर्व आवश्यक व्यवस्था/पर्याय जसे की वीज पुरवठा बॅक-अप इत्यादी कराव्यात, जेणेकरून ते अशा परिस्थितीला तोंड देऊ शकतील आणि लिलावात यशस्वीपणे सहभागी होऊ शकतील.

सरफायसी कायदा, २००२ अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना कर्वदार/जामीनदारांना ई-लिलावाच्या तारखेपर्वी वर नमद केलेल्या व्याज आणि सहाय्यक खर्चासह वर नमुद केलेली रक्कम देण्यास सुचित केले जाते. ते अयशस्वी झाल्यास प्रतिभृत मालमत्ता/मालमत्ता लिलाव/विक्री केली जाईल आणि शिद्धक देय. असल्यास, व्याज आणि खर्चासह

> सही / - प्राधिकत अधिकार्र एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड